

अथ अपंगांना मार्ग परिवहन महामंडळाच्या
निमआराम वसमध्ये प्रवासभाडे सवलत
मंजूर करणेबाबत.

**महाराष्ट्र शासन
गृह विभाग**

शासन निर्णय क्रमांक : एसटीसी ०६०८/प्र.क्र.३२४/परि-१,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक : २६/११/२००८

वाचा : १) शासन निर्णय गृह विभाग क्र. एसटीसी १९८१/४४२/परि-१, दि. २४.१.१९८४
२) शासन निर्णय, गृह विभाग क्रमांक एसटीसी १९८१/४४२/परि-१, दि. १३.५.१९८५

प्रस्तावना :- संदर्भाधीन क्र. २ च्या शासन निर्णयान्वये दि. १३.५.१९८५ पासून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या साध्या वससेसमधून प्रवास करण्यासाठी अपंग व्यक्तींना ७५% व त्यांच्या सहप्रवाशांना ५०% प्रवासभाड्यात सवलत देण्यात येत आहे. सदर प्रवास सवलत निमआराम गाडीला लागू करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

शासन निर्णय :-

याद्वारे आता सर्वंकष विचार करून अथ अपंगांना मार्ग परिवहन महामंडळाच्या साध्या वसमधून प्रवास करताना अनुषंगेय अंशगारी ७५% प्रवासभाडे सवलत व अथ अपंग प्रवाशाच्या सहप्रवाशी / मदतनीसास अनुषंगेय अंशगारी ५०% प्रवासभाडे सवलत आता निमआराम गाडीला देखील लागू करण्यात येत आहे.

२. सदर प्रवास सवलतीसाठी वेगळे टिकीट / कूपन निश्चित करण्यात यावे व अशा कूपनांच्या आधारे सवलतीची रक्कम महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळास देव राहिल.
३. राज्य परिवहन महामंडळातर्फे ज्या महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्रात नागरी वाहतूक सुरू आहे त्या क्षेत्रांना ही सवलत सध्या लागू करण्यात आली नाही.

४. उपरोक्त सवलतीपोटी येणारा खर्च "२०४१-वाहनावरील कर-००१-संचालन व प्रशासन (०१) आस्थापना (०१) (०१) परिवहन आयुक्त-३२ अर्थसहाय्य" या लेखाशिर्षाखाली खर्ची ठरकण्यात यावा व त्यासाठी मंजूर केलेल्या अनुदानातून भागविण्यात यावा.

५. हा शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक सीआर २४३/०८/व्यय-८, दिनांक २४.६.२००८ अन्वये त्या विभागाच्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(ज्यो. मा. चव्हाण)

उप सचिव, महाराष्ट्र शासन, वित्त विभाग

प्रति,

उपाध्यक्ष व अध्यक्षीयकीय संचालक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, मुंबई.

सचिव, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, मुंबई.

महाव्यवस्थापक (वहातूक), महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, मुंबई.

परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई.

महालेखापाल १ (लेखा व अनुज्ञेयता / लेखा परिक्षा), महाराष्ट्र, मुंबई

महालेखापाल २ (लेखा व अनुज्ञेयता / लेखा परिक्षा-२), महाराष्ट्र, नागपूर

प्रधान सचिव (महामंडळ), वित्त विभाग, मुंबई.

सर्व जिल्हाधिकारी

मा. मुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव.

मा. राज्यमंत्री (परिवहन) यांचे खाजगी सचिव

वित्त विभाग (का. ख. उ. व्यय-८), मंत्रालय, मुंबई.

महसूल व वन विभाग.

निवड नसती.